

JAINEX AAMCOL LIMITED

Reg Office: L-3, MIDC Industrial Area P.O. Chikalthana Aurangabad - 431006

Email: accounts@jainexgroup.com CIN: L74999MH1947PLC005695

Date: 27.11.2024

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,Fort, Mumbai - 400 001.

Scrip Code: 505212

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the unaudited Financial Results of Jainex Aamcol Limited for the quarter and half year ended September 30, 2024, published in English language newspaper and Regional (Marathi) language newspaper namely "Active Times" and "Mumbai Lakshadeep" respectively on November 27, 2024.

This is for your information and records. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully, For Jainex Aamcol Limited

Rahul Dugar Director

DIN: 00013704

PUBLIC NOTICE

DISPOSAL OF OLD IPD RECORDS Notice is hereby given that Lifewave Hospita will be destroying Indoor case paper (IPD)

records from 2015 to 2019. If you require any IPD records from this period, please visit our hospital and collect

the same. Details: - Records available: IPD records from Apri

2015 to March 2019

Collection period: Upto 10 December 2024 Location: Lifewave Hospital, A/5, Sukh Sagar Mahal, Bachani Nagar, Malad East, Mumbai-400097

Contact: [9326541182/lifewavehospital@ gmail.com]

LIFEWAVE HOSPITAL

PUBLIC NOTICE Take notice that MR. TARUN KEWALIYA & MRS.

GAURI RAJENDRA ACHARYA intends to purchase Flat Premises admeasuring area 340 SQ. Feet, lying being and situated at FLAT NO. 1. PLOT NO. 82/2B SHREE DWARKA CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., SARASWATI ROAD SANTACRUZ WEST MUMBAI400054, from MR, SHAIVAL RAJNIKANT GANDHI
Originally Nandalal Dwarkadas Acharya and others

were the owners of the land i.e. PLOT NO. 82/2B. SARASWATI ROAD SANTACRUZ WEST MUMBAI 400054. By Agreement dated 19/8/1979 the said Nandalal Dwarkadas Acharya and others sold the said land to M/s. Delite Enterprises and by Supplemental Agreement dated 14/11/1981 the said M/s. Delite Enterprises in consideration for land

Thereafter by Agreement dated 29/6/1984 entered into between Nandalal Dwarkadas Acharya and others as the Vendors on one part and Bansilal Kishindas Shroff as the purchaser on the other part

the said flat was sold to him Thereafter by Agreement dated 15/2/1985, Bansilal Kishindas Shroff sold the said flat to Kishindas Tikamdas Shroff

Thereafter by Agreement dated 1/6/1985, Bansilal Kishindas Shroff sold the said flat to Pranav R. Dalal Karta of Ramniklal T Reshamwala HUF Thereafter by Agreement dated 8/4/2000 Pranav R Dalal Karta of Ramniklal T Reshamwala HUF sold

Thereafter Rajnikant Chandulal Gandhi expired or 7/9/2001 leaving behind wife Mrudula Rainikan Gandhi and son MR. SHAIVAL RAJNIKANT GANDH as only legal heirs and representative Thereafter Mrudula Rainikant Gandhi expired or

the said flat to Rajnikant Chandulal Gandhi

23/10/2018 leaving son MR. SHAIVAL RAJNIKANT GANDHI as only legal heirs and representative All the prior agreements prior to Agreement dated 29/6/1984 and Agreement dated 15/2/1985 not available in original or copy and the said agreements

are lost and misplaced. All Purpose of the notice is that if any of person finds the said Original Agreements mentioned above and that if any of the heirs and legal representatives of deceased Rajnikant Chandulal Gandhi and Mrudula deceased Rajnikant Chandulal Gandhi and Mrudula Rajnikant Gandhi and claiming any right or objection of whatsoever in respect of **Flat No. 01**, they should intimate us in writing within 14 days from date of the publication. Thereafter no claim or objection will be

Date: 27/11/2024 (Advocate High Court) 302/A, D8, Yogi Prabhat Society Next to Vipul Dry Frui Store, Yogi Nagar, Borivali West, Mumbai - 400 092.

For Pradip Shukla & Co

PUBLIC NOTICE

AND MISS DEEPIKA KARMARKAR, are the owner and possessed the premises bearing FLA pearing No. Flat No. 108 (Old No. 08), on First floor "B" wing, building N. "C-1", admeasuring an area o about 897 Sq. Ft. (build up Area), in building knowr as "CITIZEN BLUE BELL CHSL, in the project nown as "CITIZEN HOUSING COMPLEX" Constructed on land bearing Survey No. 250, Hissa No. 7 & 8, Village Juchandra, naigaon (East), Tal.: Vasai, Dist. Palghar, originaly Said Flat purchased by MISS ADITI KARMARKAR AND MISS DEEPIKA KARMARKAR from MRS. MARIE VINCENT vide ale agreement VASAI-1/02333/2006 dated 29/03/2006, AND MRS. MARIE VINCENT Said Flat urchased from MISS MARIANNE ALPHONSO vide sale agreement VASAI-1/04406/2005 dated 16/07/2005, and MISS MARIANNE ALPHONSO Said Flat purchased from CITIZEN CHS through it chief promoters vide sale agreement dated 01/11/1991, SAID ORIGINAL AGREEMENT LOSS Now MISS ADITI KARMARKAR AND MISS DEEPIKA KARMARKAR they selling the said flat to MR. SATHISH R VEIGAS. All the banks, financial institution, person etc. are

hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the claims, Objections from any person having righ title, interest in the application property by way or legal heirs etc. of with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

Priva Nitin Kate Date: 27/11/2024 (Advocate High Court Shop No. b-6, Vishnu Darshan CHSL, Radha Nagar, Tulinj Nalasopara East - 401209

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that originally Notice is hereby given that originally My Client MR. PRADEEPKUMAR ATMARAM PATIL and MRS. CHHAYA PRADEEPKUMAR PATIL is the wher in respect of AGRICULTURAL LAND HAVING AREA ADMEASURING H.R.P. 0-28-30, ALONG WITH BUNGALOW SITUATED AT SURVEY NO. 99 AT VILLAGE MAKANUSAR, Taluka-Palghar, Dist-Palgha originally said land is ancestral, to build a bungalow on tha place for same MR PRADEPPKLIMAR ATMARAM PATIL MRS. CHHAYA PRADEEPKUMAR PATIL and ATMARAN HARI PATIL obtained a loan from DHFL Housing Finance Ltd and a mortgage above land vide registered mortgage deed bearing Registration No. PALGHAR/4645/2014 Date 25/06/2014 now PIRAMAL CAPITAL & HOUSING

FINANCE have takeover DHFL, And LATE Mr. ATMARAM HARI PATIL expired on 13/08/2020 leaving behind him legal heir. 1) MRS. SHAKUNTALA ATMARAM PATIL (WIFE), 2) MR. HARESHWAR ATMARAM PATIL (Son), 3) MR VILAS ATMARAM PATIL (Son), 4) MR. SUDHAKAF ATMARAM PATIL (Son), 5) MR. PRADEEPKUMAF ATMARAM PATIL (Son), 6) MISS. VAISHALI ATMARAM PATIL AFTER MARRIAGE NAME MRS. VAISHALI VINOD SAVE (daughter) Now MR. PRADEEPKUMAR ATMARAM PATIL and MRS. CHHAYA PRADEEP KUMAR PATIL intend to foreclose above loan and they are demanding all original documents from PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE of the said Land.

All the banks, financial institution, person etc. are hereb equested to intimate to my client or to me as their counse about any claim, whatsoever regarding the claims, Objections from any person having right, title, interest in the application property by way of legal heirs etc. of with sufficient proc within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

Priya Nitin Kate Date: 27/11/2024 (Advocate High Court) Shop No. b-6, Vishnu Darshan CHSL, Radha Nagar, Tulinj Nalasopara East - 401209

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Mr. Kaushik H Patel ("Deceased") a co-member of Mit Niketan 'A' C. H. S. Ltd. ("Society") situated at Sanskruti Complex Thakur Complex, Kandivali (East), Mumbai 400101 and co-holding "Flat No. 705, Mit Niketan 'A' C. H. S. Ltd., Sanskrut Complex, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai 400101" situate, lying, and being at Revenue Village Poisar, Taluka Borivali ("Flat") passed away on 11/02/2020 at Mumbai. Mr. Hariprasad Ramgovind Patel (father of the Deceased) had passed away on 29/7/1982 and Mrs. Taraben Hariprasad Patel (mother of Deceased) passed away on 25/05/1999, both at Mumbai. The said Deceased prior to him demise duly nominated Mrs. Meena Kaushik Patel (wife) & Mr. Ritesh Kaushik Patel (son), Further the legal heirs i.e. Mrs. Meena Kaushik Patel (wife) and Mrs. Kosha Mehul Desai (daughter) vide duly registered Release Deed dated 26/07/2024 have released and relinquished their undivided share and interest in the said Flat in favor of Mr. Ritesh Kaushik Patel.

We hereby invite claims or objections from the heir(s) or claimants or objector(s) to the transfer of the share and interest of the deceased member in the capital/property of the society and the said Flat (i.e. 1/3rd) in favor of Mr. Ritesh Kaushik Pate within 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, we shall be at the liberty to issue no-claims hereof and the society shall be free to transfer the shares and interest in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

Prem Pandey - Advocate amdhenu Associates - Advocates & Legal Advisers Flat No. 103, Wing C. Gokul Horizon, Opp. Gundecha's Trillium, Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400101. 01919/2024 - FRT

Name of the firm and the signatory to be printed in Marathi

प्रेम पाण्डेय कामधेन् असोसिएटस – वकील व विधि सल्लागार

PUBLIC NOTICE

All members and/or any person related to Proposed Slum Rehabilitation Scheme on Plot bearing C. T. S. No. 73, 73/1 to 10 of Village Malad North at S. V. Road, Kandivali (W), Taluka Borivali, Mumbai Suburban District in R/S ward for "PODDAR APARTMENT CHS. LTD." Under Regulation 33(11) of DCPR 2034 are informed that Slum Rehabilitation Authority, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai 400 051 has issued LOI No. R-S/PVT/0096/20240627/LOI dt. 09.10.2024 to M/s. Ambit Urbanspace for development of said property. Hence member and person who has any objection on said property may please contact within 7 days from publishing the said notice to the S.R.A. on above address or M/s. Ambit Urbanspace, 201/203, Vinaya Bhavya Complex, CST Road, Kalina, Santacruz (East) Mumbai - 400 098.

DATE: 27/11/2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that Smt. Javvantiben Javantilal Lodava residing at 2/A, Jai Sai Dham Society, Ghanshyam Gupte Road, Jai Hind Colony, Dombivli (West) 421202, that my client's had purchased a Flat, bearing Flat No.02, A Wing, admeasuring 515 Sq.Ft. Built-Up Area on Ground Floor in the society called "JAI SAI DHAM" Co-Operative Housing Society Ltd., Ghanshyam Gupte Road, Jai Hind Colony, Dombivli (West) 421202, Taluka Kalyan, District Thane from the Seller Mr. Rameshchandra Shyamraj Yadav, vides Agreement for Sale dt.21/06/1997 Registered under document No. KLN-3-1756/1997 on 28/08/1997).

Originally the First chain agreement related to the said Flat is executed between Mr Rameshchandra Shyamraj Yadav (The Vendor) to Smt. Jayvantiben Jayantilal Lodaya (Purchaser) in the year 1997. Now the First chain original agreements and registration receipt as related to the said Flat have been lost or misplaced in transit and are not to be traced despite due diligent efforts. That my client Smt. Jayvantiben Jayantila Lodaya has given complaint to Police Thane Amaldar, Vishnunagar Police Station Dombivli, vide its No. 1049/2024 on 28/09/2024.

Any/All persons having, objection in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, inheritance, lien, gift license, sale, exchange, mortgage, charge, legal heirs rights e.t.c. and/or chain original agreements and registration receipt and any objection for the said Flat should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 15 days from the date of publishing of this Notice if failing which any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and the title of Smt Jayvantiben Jayantilal Lodaya shall be confirmed without any reference to such claim and/or objection and she shall be free to proceed with the said transaction with

Adv. Mr. Suyog Ganesh Deo

NOTICE

MR. SHASHIKANT MOTIRAM MHATRE A Member Of The New Alaknanda Niwas Co Operative Housing Society Ltd. Having, Address at Subhash Road Vileparle East Mumbai 40005 and holding flat No. 301 on third floor in th ouilding of the society, died on 01/09/2022 The society hereby invites claims or objection rom the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares an nterest of the deceased member in the capital property of the society within a period of 21 day from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of neir claims/ objections for transfer of shares an nterest of the deceased member in the capita property of the society. If no claims / objections ar received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares an terest of the deceased member in the capital property of the society in such manner as incrovided under the bye-laws of the society. The laims / objections, if any, received by the socie for transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the society shares be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registere bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of th society / with the secretary of the society fro the date of publication of the notice till the da of expiry of its period.

Place : Vileparle East Mumbai Date: 27/11/2024 For and on behalf o The New Alaknanda Niwas Co-Operative Housing Society Ltd. Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the Origina Share Certificate No. 56 bearing Ten shares of Rs. 50/- each bearing Dist Nos. 551 to 560 in connection with Office No. 607 Sixth floor, Rangoli Complex Commercia Premises Coop Society Ltd, Near Sahai Carno Sahar Road Andheri (Fast) Mumbai-400099, which is currently in the names of present members and co-owners e. MR. AMIT KANTILAL MEHTA & MR NII FSH PRAMODRAI MEHTA which hav peen lost and misplaced.

he said matter is also reported at Saha Police Station, Mumbai, under Lost Repor No. 141838-2024, Dt. 26/11/2024, in the lost property register maintained by them. Now, I call upon any financial institution person, legal heir having custody of th nisplaced original occupation/possessio letter/agreement or having any claim objection against the said intending sale i respect of the property, more particularly described in the schedule hereunde written, by way of sale, exchange mortgage, gift, trust, charges maintenance, inheritance, possessior ease, lien or otherwise of whatsoeve nature is hereby requested to make the same known in writing alongwith documentary evidences to the undersigned t Shop No. 17, Ground floor, Nirmal C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai 400058 within 15 days from the date or publication of this notice, failing which the claim of such person, financial institutior will be deemed to have been waived and/o abandoned or given up and the same shal not be entertained thereafter.

MR. BHAVIK S. SHAH Place: Mumbai. B. Com., LL.B Date: 27/11/2024 Advocate High Court.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that MRS. PRASANNA S. DAS was the owner of the Residential Premises FLAT NO.012, GROUND FLOOR, D'WING, BLDG, NO.K-10, MANISH VAN CO- OP. HSG. SOC. LTD., SAI RAM NAGAR, DIWANMAN, VASAI ROAD (W). DIST.PALGHAR 401202 and hei daughters, 1) MRS. BEENA MADHAVAN 2) MRS. BINDHYA SHAKTIDHARAN PANICKER 3) MRS. SINDHU ARUN NAIR have, all rights, title and interest in respect of the residential premises more particularly described in the Schedule hereunder. Any person having any claim against or in respect of the said flat or any part or portion, as per the property mentioned in the schedule by way of sale xchange, mortgage, charge, gift, trus otherwise, howsoever, is hereby require o make the same known in writing on the Indersigned having address at A -102, ManishVan, CHS, Om Nagar, Vasai West 101202. (Email: <u>Shakti_unni@</u> Iotmail.com and Mobile no. 9869760953 Within fifteen (15) days from the date o oublication hereof, failing which the claim or claims, if any, of such person of persons, will be considered to have been aived and /or abandoned and transfe will be completed without reference to

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Residential Premises bearing FLAT NO. 012, Ground Floor, D' Wing, Bldg. No.k-10, Manish Van Co-op.hsg.soc.ltd., Sai Ram Nagar, Diwanman, Vasai Road (w), Dist palghar 401202, admeasuring about 875 SQ. FT. Super Built Up Area Or Ground Floor in the Building known as Manish Van Apts, now the registere society known as ManishVan CHS Ltd situated at VILLAGE DIWANMAN, lying and being at SURVEY NO.40, 44(P) 192(P), in the Registration District and Sub-District of Vasai, along with fiv shares each of Rs. 50/- aggregating to Rs bearing distinctive Nos. 191 to 195 unde share certificate No. 39 of the society.

Mrs. Bindhya Shaktidharan Panicker Mrs. Sindhu Arun Nair

Flat No.012, Ground Floor, D' Wing, Blde No.k-10, Manish Van Co-op.hsg.soc.ltd., Sai Ram Nagar, Diwanman, Vasai Road (w), Dist.palghar 401202

Vasai, dated this 26 day of November 2024

PUBLIC NOTICE

Mr. Harish Raiendrakumar Vvas to claim ownership to myself for flat, being Flat No 3, First floor, A Wing, Ran Apartment Co Op Housing Soc Itd, Road No. 4, Pandurang Wadi, Ğoregaon East, Mumbai 400063, and share certificate no 29, shares from no. 141 - 145.

Any person or persons having any right title or interest by way of inheritance o claim against the said flat and share should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support to the said claim to the society office therefore within 14 days of the publication of the said Notice, failing which claims if any shall be deemed t have been waived. Place : Mumbai

Mr. Harish Rajendrakumar Vyas

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे कामण, तालुक - वसई, जिल्हा - पालघर येथील मालकी व कब्जेवहीवाटाची भमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक ७३/३/१ क्षेत्रफळ - ०५१०० हे आर. चौ. मी. आकारणी रु ४४५ पै जमीन व क्षेत्रफळ ०.२०.०० हे. आर. चौ. मी, आकारणी रु १.७४ पै अशी एकुण क्षेत्रफळ - ०.७९.०० हे. आर. चौ. मी, आकारणी ६,१९ पै ही जमीन मिळकत, १) अल्ताफ मोहम्मद हनीफ मेमन २) इमरान मोहम्मद हनीफ मेमन ३) अशोक भेराराम पटेल ४) सुखी **मंगलाराम पटेल** पत्ता : गाव कामण, तालुका - वसई जिल्हा-पालघर यांच्या मालकी व कब्जेवहीवाटार्च जमीन मिळकत असन त्यांनी सदर जमीन मिळकत आप्रच्या अधिलास कायप्रस्वरूपी विकत देण्याचे ठरविले आहे. तरी सदर जमीन मिळकती संबंधी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे गहाण, दान, लिज, वहिवाट, शेअर, बक्षिस, कब्जा, बोजा, वारसा साठेकरार, खरेदीखत वा अन्य कोणत्याही प्रकारच हक्क हितसंबध असल्यास त्यांनी त्याबाबत मल योग्य त्या लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसांच्या आत पत्ता • १०२ श्रेता निवास. सिध्दार्थ नगर. टाकी रोड. नालासोपार ह्यपर्वह ता. वसई . जि. पालघर ४०१२०९ या पत्याक कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल सदर जमीन मिळकत खरेदीचा व्यवहार पण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

मनिष प जाधव दिनांक: २७/११/२०२४ वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public large on behalf of my client Mrs. LATA PRAVEEN MALVIYA, the joint owner of a Flat earing Flat No. 0003, on Gr. Floor, Estela-Casa Estela A-J Co-op. Hsg, Soc. Ltd Palava Phase-2, Downtown, Khoni-Antarl Dombivali (E), Thane-421204, is intending sell to the prospective purchaser/s. That m client has succeeded all rights, titles interests and claims over the said flat from he husband Mr. PRAVEEN HEMRAJ MALVIYA who died on 15/05/2024, leaving behind m client and a minor daughter and a minor sor as his only legal heirs and lega representatives.

Any person/s having any claim or right in respect of the said flat by way of inheritance uccession, share, sale, mortgage, lease ien, license, gift, possession, occupation of encumbrance, les-pendent, easement an agreement, howsoever or otherwise i hereby required to intimate to the ndersigned office, within 15 days from the date of publication of this notice o his/her/their such claim, if any, with all supporting documents failing which the ansaction shall be completed withou ference to such claim and the claims, if any of such person shall be treated as waived ar not binding on my client.

SHAHID ILAHI ANSARI (Advocate) 302, E-Wing, Glory CHS Ltd., Near GCC Club, Mira Road (East), Dist. Thane-401107 Date: 27/11/2024

नोटीस

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्रमांक ४०६, ए-विंग, ४था मजला, साई सिद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था, प्रताप नगर , जोगेश्वरी पुर्व , मुंबई , ४००००६०., यापुढे या जागेचा उल्लेख "सदर सदनिका" असे करण्यात येईल. सदर सदनिका पुर्वी कै. संभाजी जाजु कांबळे यांच्या नावावर असुन यांचे निधन मुंबई येथे दिनांक ३०/०७/२००१ रोजी झालेले असून, त्यांची पत्नी विठाबाई संभाजी कांबळे यांचे ही दिनांक २३/०६/२००९ रोजी निधन झाले. त्यांच्या मार्गे श्रीमती सुजाता गणेश कांबळे (पुतण्याची बायको), ह्या सदरच्या सदनिकेच्या कायदेशीर वारस आहेत. श्रीमती सुजाता गणेश कांबळे यांनी बॉम्बे येथील उच्च न्यायालयामध्ये टेस्टामेंटरी आणि इंटेस्टेट अधिकार क्षेत्र येथे याचिका क्र. १३७१/२०२४ दाखल केल्यांनंतर त्यांना तत्सम न्यायालयाने सदर सदनिकेच्या प्रशासनाचा आदेश दिलेला आहे.

श्रीमती सुजाता गणेश कांबळे ह्या सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता. संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रा सह खालील नमूद पत्त्यावर १५ दिवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी, त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत धरले

श्री समीर सुर्वे (हायकोर्ट वकील) पत्ता - ऑफिस क्र जी-१२. ए - विंग. इमारत क्रमांक १ . शंकरवाडी एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था, लॅंडमार्क -व्हिव्हा हबटाउन इमारतीच्या मागे, जोगेश्वरी पुर्व मुंबई - ४०००६०

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, under instruction of my client MR. SUNIL KISHOR DOLIA. I hereby state that my client is the legal and lawful Owner of the property situated at Flat No. 36-B Building No. A, on the 4th Floor Sukh Shanti Niketan C.H.S. Ltd. L.B.S. Marg, Ghatkopar (West) Mumbai- 400086. I say that now my client has sold the above-mentioned Flat to MR. SHASHIBHUSHAN Flat to MK. SHASHINGSURESHCHANDRA SINGH MRS. PRIYANKA SHASHIBHUSHAN SINGH.

Any Person, Bank or Institution claiming interest in the said property or any part thereof by way of sale, gift lease, mortgage, lien, trust, easement or otherwise howsoever are hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of 7 days from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as waived / void.

Dated: 27/11/2024 Place: Mumbai KARTIKEY A. MISHRA (M.A. LL.B.) Advocate High Court 303, Jay Laxmi Complex, B-Wing Gaondevi Road, Ghatkopar (West)

Mumbai- 400086

PUBLIC NOTICE

Late Mr. Sebastian Rosario Xavid was a member of Takshila Bldg. No. 03 CHS Ltd., Situated at Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai 400093 and was in possession of Shop No. 05 in the Kavier was also holding the Share Certificate No. 17 dated 17.11.1991 for Five shares bearing distinctive numbers from 81 to 85 of Rupees Fifty each in the name of "Mrs. Rosy Xavier & Mr Sebastian Rosario Xavier" jointly.

The society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/ objector/s to the transfer of the said shares and interest of the decease nember in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ proper of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of th society/ with the secretary of the society in society office during office hours from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Takshila Bldg. No. 03 CHS Ltd. sd/-Hon. Secretary/ Chairman

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of Chetana Chandrakant Todankar in respect of Shop No. 3A, admeasuring 260 Sq. Fts. Super Buit-Up area on the Ground floor in the building known as K.S. Nilgiri Building, in the society known as Shri Nilgiri CHSL situated at Nerul, Navi Mumbai, Taluka and District Thane constructed on the land bearing Plot Nos. 353 and 354 ituated at Nerul, Navi Mumbai, Taluka and District Thane, who states that following document pertaining to the said shop is not in her possession original as same has been lost and misplaced for which she had also lodge police complaint with the Navi Mumba Police station at Nerul on 22.10.2024.

Original registered Agreement dated 27.09.2012 (reg. no. TNN-3/06682/2012 registered on 28.09.2024) executed between M/s S.S. Builders and Developers (as Th Builder/Developer) and Sandesh Dattatray Muluk (as The Purchaser alongwith original registration receip original stamp duty challan, Origina Index II and original possession letter Any person having claim, right, title o interest of any nature whatsoever by way of sale, gift, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust possession, easement, attachment of otherwise for lost of aforesaid their objections, if any in writing within (Seven) days from the publication of this notice to Adv. Anushka R. Vanmal failing which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for al

intents and purpose ADV ANIISHKAR VANMALI A/07, 2nd Floor, Gwen Queen Apartment Babhola, Vasai Road (W) - 401202 Date: 27.11.2024 lace: Vasai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the certificate (s) for Equity shares under having Folio No. 041582 SWAN ENERGY LIMITED standing in the name(s) of Pushpa Ishverlal Kanakia joint with Ishverlal M Kanakia has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge claim with the company at its Registered office unit no 9, Ground floor, shiv Shakti Industrial estate, J R Boricha Marg, Lower Parel East, Mumbai- 400011 Maharashtra. India within 21 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s).

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my clients viz. Mr. Vishuram Padyachi, & Miss. Josephine Gilbert Mudaliar who are desirous to purchase Flat No. 313, on 3" Floor, adm. 305 Sq. Ft. Carpet area, Building No. 2, in the building known as "SHR GANESH EKTA SRA CHSL" Teen Dongri, Yashwant Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104, constructed on the land bearing CTS No. 49 (part), 55 (part) & 50 A (part), lying, being & situate at Village Pahadi Goregaon West, Taluka Borivali, District Mumbai Suburban from Mr. Sham Moreshwar Veerkar and further intend to mortgage the captioned flat with Piramal Capital and Housing Finance Limited.
WHEREAS by Allotment Letter dated 28/04/2015 Slum Rehabilitati

Authority allotted above said Flat no. 313 to Moreshwar Anant Veerkar. AND WHEREAS Moreshwar Anant Veerkar died intestate on 25/10/2017 leaving behind his legal heirs namely – (Mamata Moreshwar Veerkar predeceased wife died on 04/12/1999) and Mrs. Aditi Atul Bhole Nee Miss. Maitreyee Moreshwar

Veerkar (Married Daughter) and Mr. Sham Moreshwar Veerkar (Son).

AND WHEREAS by Release Deed dated 21/06/2024 bearing document no.
BRL-6-13753-2024, Mrs. Aditi Atul Bhole Nee Miss. Maitreyee Moreshwar Veerkar had released relinquished all her rights in respect of above said Flat No. 313 in favour of Mr. Sham Moreshwar Veerkar.

If any person / anybody is having legal heirship in the captioned flat or

objection, claim, interest, dispute in the above said property/Flat, he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 14 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

Date: 27/11/2024

Dr. Suryakant Sambhu Bhosale

(Advocate)

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY SHORT CAUSE SUIT NO. 1098 OF 2023
(Order V, Rule 20 (1-A) of C.P.C. for Paper Publication) Plaint lodged on Plaint admitted on 02/05/2023 RULE 51, Under section 27, O. V. rr. 1,5,7 And 8 and O.VIII, r. 9, of the Code of Civil Procedure.

MR. MANISH NARENDRA SHARMA,
Age about 34 years, Occ.: Service, Indian
Inhabitant of Mumbai, residing at Flat No.
402, A-wing, Jain Section, Jitendra road,
Opp. Little Angel School, Malad (East),
Mumbai - 400 097. PLAINTIFE VERSUS I. MRS. MANISHA SANDEEP SINGH, Inhabitant of Mumbai,

2. MRS. AARTI RAKESH GUPTA,

Oog Housewife, Indian Age about 38 years, Occ.: Housewife, Indian nhabitant of Mumbai, both are residing at Room No. 02, 03 and 10, situated at Marwari Thawka/ Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. As per Order dated 19-04-2024 & 06-11-2024, in Court Room No. 3, H.H.J. Smt. A.B. Sharma (As per Order dated 19-98-2024 & 06-11-2024, in Court Room No. 3, H.H.J. Smt. A.B. Snarma madar WHEREAS the above named Painnitffs havehas filed a plaint in this Honourable Court against you the abo named Defendant's whereof the following is a concise statement Viz.: THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:

named Defendant's whereof the following is a concise statement Viz.:

THE PLAINITF THEREORE PAGY:

(a) That this Hon'ble Court be pleased to pass eviction decree, judgment and order and direct to the Defendants to handover quiet, peaceful vacant possession of the suit premises to the Plaintiff ic. Room No. 02 and 03, admeasuring about 150 sq. feet each situated at Marwari Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai-400 013;

(b) That the Defendants, their representative, family members, agents, servants and/or any other persons claiming through are under them be restrained by permanent order and injunction of this Hon'ble Court from selling, transferring, parting with possession and/or creating third party interest in respect of the suit premises and/or any part thereof i.e. Room No. 02 and 03, admeasuring about 150 sq. feet each situated at Marwari Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai-400 013;

(c) That the pending the hearing and final disposal of the suit the Defendants be directed to pay permitted micreases to the Plaintiff fine of the suit till the date of handing over quiet, peaceful vacant possession of the of the suit premises to the Plaintiff ie. Room No. 02 and 03, admeasuring about 150 sq. feet each situated at Marwari Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai-400 013;

(d) That pending the hearing and final disposal of the suit full the date of handing over quiet, peaceful vacant possession of the of the suit premises to the Plaintiff ie. Room No. 02 and 03, admeasuring about 150 sq. feet each situated at Marwari Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai-400 013;

(d) That pending the hearing and final disposal of the suit fuller date of handing over quiet, peaceful vacant possession of the off the suit premises to the Plaintiff ie. Room No. 02 and 03, admeasuring about 150 sq. feet each situated at Marwari Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai-400 013;

(d) That pending the hearing and final disposal of the suit fuller date of the suit of the part my document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plain upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff/s the foll

Given under my hand and the seal of this Hon'ble Court.
Dated this 19 NOV 2024

(MR. M.P. MISHRA & MS. ASHA B. RAWAL,) MA. M. Advocate for Plaintiff, Shop No. 1, Divyastuti Building, Behind Maharaja Tower, Kanvanada, Film city Road, Goregaon (East), Mumbai - 400 063.

Yor Registrar City Civil Court, Bombay

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY SHORT CAUSE SUIT NO. 1644 OF 2023 (Order V, Rule 20 (1-A) of C.P.C. for Paper Publication) 17/06/2023

Plaint lodged on VIII, r. 9, of the Code of MR. MANISH NARENDRA SHARMA, Age about 34 years, Occ.: Service, Indian Inhabitant of Mumbai, residing at Flat No.

I. MRS. MANISHA SANDEEP SINGH, Age about 42 years, Occ.: Housewife, India Inhabitant of Mumbai, 2. MRS. AARTI RAKESH GUPTA, Age about 38 years, Occ.: Housewife, Indian Inhabitant of Mumbai, both are residing at Room No. 02, 03 and 10, situated at Marwari

Chan W. C., G. Sin (G., Sandward Shai Waii Chan Wa Chawl, Pandurang Bhudkar Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. (As per Order dated 19-04-2024 & 06-11-2024, in Court Room No. 3, H.H.J. Smt. A.B. Sharma madam) WHEREAS the above named Plaintiff's have/has filed a plaint in this Honourable Court against you the above named Defendant's whereof the following is a concise statement Viz.:THE PLAINTIFT THEREFORE PRAYS:

maned Defendants whereof the following is a concise saucuses.

THE PLAINIFIF THEREFORE PRAYS
(a). That this Horble Court be pleased to pass eviction decree, judgment and order and direct to the Defendants to handover quiet, peaceful vacant possession of the suit premises to the Plainiff ie. Room No. 10, admeasuring about 1.50 sq. feet each situated at Marwari Chawl, Pandurang Baudkar Marg. Lower Parel, Mumbai -400.015;
(b). The properties of the properties of the properties of the suit premises and the properties of the suit premises and the properties and the properties of the suit premises of the suit premises to the Plaintiff from the date of filing of the suit till the date of handing over quiet, peaceful vacant possession of the of the suit premises to the Plaintiff from the date of filing of the suit till the date of handing over quiet, peaceful vacant possession of the of the suit premises to the Plaintiff from the date of filing of the suit till the date of handing over quiet, peaceful vacant possession of the off the suit premises to the Plaintiff ie. Room No. 10, admeasuring about 150 sq. feet each situated at Marwari Chawl. Pandurang Bhudkar Marg. Lower Parel, Mumbai -400 of 13;
(d). That pending the hearing and final disposal of the suit, Interim and ad-interim reliefs in terms of prayer clause (b) and (c) above be granted.

(e) Cost of the suit be provided for;
(f) Such other and further relief as the nature and circumstances of the case may be required be granted.

You are hereby summoned to appear in this Court within 30 days from the date of service of Publish summons, in person, or by an Advocate and able to answer all material questions

summons, in person, or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all use questions to answer the above named Plaintiff, and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your wintessess and you are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff's the following documents. iven under my hand and the seal of this Hon'ble Court.
tted this 19 NOV 2024. (MR. M.P. MISHRA & MS. ASHA B. RAWAL,)

Yor Registrar. City Civil Court, Bombay.

.... PLAINTIFF

JAINEX AAMCOL LIMITED

Advocate for Plaintiff, Shop No. 1, Divyastuti Building, Behind Maharaja Tower, Kanyapada, Film city Road, Goregaon (East), Mumbai - 400 063. Mob. No. 9161106797



SURYODAY

Suryoday Small Finance Bank Limited Regd. & Corp. office: 1101, Sharda Terraces, Plot 65, Sector - 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, CIN: L65923MH2008PLC261472.

Under Section 13 (2) of The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 Whereas the undersigned is the Authorised officer of the M/s. Suryoday Small Finance Bank Ltd. ("SSFBL") under Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) to discharge in full their liability to the Company by making payment of entire outstanding including up to date interest, cost and charges within 60 days from the date of respective Notices issued and the publication of the Notice as given below as and way of alternate service upon you. As security for due repayment of the loan, the following Secured Asset (s) have been

HOL	lorigaged to SSFBL by the said Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) respectively.						
Sr. Io.	Name of Borrower / Co-Borrower/ Guarantor	Date of Demeand Notice	Date of NPA	Total Outstanding Amount in Rs.			
1	LAN No.187040000375 1) MR. SAMEER PANKAJ SHAH, 2) MRS. DEEPA SAMEER SHAH, 3) MRS. DAYA PANKAJ SHAH, 4) M/S. STELCO INDUSTRIES, 5) M/S. BOSKINA IMPEX, 6) M/S. BOSSTEEL INDUSTRIES.	25/11/2024	03/10/2024	Rs.3,07,54,406.03/- AS ON 18/11/2024			

Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies): ALL THAT PIECE AND PARCEL OF PROPERTY GALA REARING NO 10/A, 10/B, 10/C, 11/A, 11/B, 11/C, 12/A, 12/B, 12/C, 13/A, 13/B, 13/C, HAVING TOTAL BUILT UP AREA 494.04 SQ.MTR., ON 1ST, 2ND, 3RD FLOOR IN THE INDUSTRIAL ESTATE KNOWN AS "ANAND INDUSTRIAL PREMISES" SITUATED AT NAVGHAR ROAD. BHAYANDER (E), DIST-THANE - 401105, BEARING OLD SURVEY NO. 143, NEW SURVEY NO. 46, HISSA NO. P, VILLAGE KHARI, DIST-THANF WITHIN THE JURISDICTION OF MIRA BHAYANDER MAHANAGAR PALIKA.BOUNDED AS PER SITE BY: EAST: GALA NO. 11, WEST: GALANO.9 AND NAVGHAR ROAD, NORTH: OPEN SPACE, SOUTH: INTERNAL PASSAGE/LANE.

If the said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) fails to make payment to SSFBL as aforesaid, SSFBL shall be entitled to take possession of the secured asset mentioned above and shall take such other actions as is available to the Company in law, entirely at the risks, cost and consequences of the borrowers. The said Borrower(s), Co-Borrower(s) & Guarantor(s) are prohibited under the provision of sub section (13) of section 13 of SARFAESI Act to transfer the aforesaid Secured Asset(s), whether by way of sale, lease or otherwise referred to in the notice without prior conser

of SSFBL Sd/- Authorised Officer Date: 27-11-2024

For Survoday Small Finance Bank Limited



Place: Aurangabad Date: 25-11-2024

Read Off & Works: L-3 MIDC. Industrial Area.

P.O. Chikalthana, Aurangabad 431006 Tel: +91 240 6614480 Fax No +91 240 2482208 Email: kb@inxaamcol.co.in/info@inxaamcol.co.in CIN: L74999MH1947PLC005695

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTH ENDED SEPTEMBER 30, 2024

Sr.	PARTICULARS	Quarter Ended			Six months Ended		Year Ended
No		9/30/2024 Reviewed	6/30/2024 Reviewed	9/30/2023 Reviewed	9/30/2024 Reviewed	0,00,2020	3/31/2024 Audited
1	Total Income from Operations	549.31	579.67	533.38	1128.98	985.01	2098.02
2	Net Profit / (Loss) for the period	9.06	44.17	32.81	53.23	45.39	74.52
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	9.06	44.17	32.81	53.23	45.39	74.52
	(After Exceptional and / or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	7.5	33.07	33.8	40.57	26.05	51.94
ı	(After Exceptional and / or Extraordinary items)						
5	Total Comprehensive Income for the period	7.5	33.07	33.8	40.57	26.05	51.94
ı	comprising Profit / Loss for the period (after Tax)						
	and other Comprehensive Income (after Tax)						
6	Equity Share Capital	149.94	149.94	149.94	149.94	149.94	149.94
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
l	(for continuing and discontinuing operations)						
	Basic & Diluted	0.50	2.21	2.26	2.71	1.74	3.47
NO	TES:						

1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarte and half year ended 30th September 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's websi

The aforesaid Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee & subsequently approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 25-11-2024.

3. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period.

For JAINEXAAMCOL LIMITED MOHANLAL Z. KOTHARI

DIN: 01486305

Notice is hereby given that, the Origina Share Certificate No. 56 bearing Ten shares of Rs. 50/- each bearing Dist Nos. 551 to 560 in connection with Office No. 607 Sixth floor, Rangoli Complex Commercial Premises Coop Society Ltd, Near Sahai Cargo, Sahar Road, Andheri (East) Mumbai-400099, which is currently in the names of present members and co-owners i.e. Mr. Amit Kantilal Mehta & Mr. NILESH PRAMODRAI MEHTA which have

been lost and misplaced.

The said matter is also reported at Saha Police Station, Mumbai, under Lost Repor No. 141838-2024. Dt. 26/11/2024. in the lost property register maintained by them. Now, I call upon any financial institution person, legal heir having custody of the misplaced original occupation/possession letter/agreement or having any claim objection against the said intending sale in respect of the property, more particularly described in the schedule hereunde written, by way of sale, exchange mortgage, gift, trust, charges maintenance, inheritance, possession lease, lien or otherwise of whatsoeve nature is hereby requested to make the same known in writing alongwith documentary evidences to the undersigned at Shop No. 17. Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai 400058 within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/o abandoned or given up and the same shal not be entertained thereafter.

MR. BHAVIK S. SHAH Place: Mumbai Date: 27/11/2024 Advocate High Court.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that late Mr. Suresh Kumar Varma, Journal of the Sapiansin Co-operative lousing Society Ltd., co-owner of Flat No Joll, First Floor, Building No. LB-142 aptarishi, Sector-2, Srishti Housing Complex, Mira Road (East), Dist. Thane-401 (17), districted to the Sapiansian Co-operative Co-op died intestate on 11/07/2024. Mrs Pushpa Varma is claiming transfer of the undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in her name being wife, co-owner and one of the legal heir and successor. f the deceased with consent, no objection of he other legal heirs and successor of the deceased. Claims and objections are hereby nvited from other legal heirs and successors of the deceased if any for transfer of the individed shares and interest in the capital/ property of the society belonging to the leceased member in respect of the said Flat, inform to undersigned within 15 days from late of the publication of this notice failing which the society will transfer the undivide hares and interest belonging to the deceased number in the name of Mrs. Pushpa Varma nd thereafter any claim or objection will no

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane 401107

जाहीर नोटीस मटर जाहीर नोटीसीव्हारे तमाम जनतेस कळविण्या

येते की, कै. जॉर्ज चेरीयन इलेंजीकल, हे सदनिक क्र. १६, पहिला मजला, मुक्तांगण को.ऑप.हौ. सो.लि., बिल्डींग नं. बी, निळेमोरे, नालासोपारा पश्चिम ता. वसर्ड. जि. पालघर. चे मालक होते तरी कै. जॉर्ज चेरीयन इलेंजीकल यांचे दिनांक १४/०१/२०२४ रोजी निधन झाले आहे . त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हर तरी आता **कै. जॉर्ज चेरीयन इलेंजीकल** यांच्यापश्चात १)श्रीमती. राजम्मा जॉर्ज इलेंजीकल (पत्नी), २) स्नेहा जॉर्ज (मुलगी) आणि ३)श्री. स्वरूप जॉर्ज इलेंजीकल (मुलगा) हे त्यांचे कायदेशिर वारस आहे तरी त्यापैकी आमचे अशिल **श्रीमती. राजम्मा जॉ इलेंजीकल** ह्यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंब ांस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्याकरी अन्य वारस यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गगणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग कब्जा गहाण दान बक्षीस करार मत्यपत्र को दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी गराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो प्रोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर प्रदिनकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲड. निशिगंधा जयंत परब. पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) ४०१ २०३.

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my zlient i.e. MRS. JYOTI KANTILAL PATEL that then Purchasers i.e. (1) MR KANTILAL HARKISANDAS PATEL & (2) MRS. JYOTI KANTILAL PATEL had purchased Flat No. 2 on First Floor, Area admeasuring about 820 Sq. Ft. (Built Up) i.e. 76.21 Sq. Mtrs. (Built Up), in the Building known as "PRABHUKRUPA C.H.S. LTD." on N. A. Land bearing Survey No. 59/ situated at Village Barampur, Vasa Road (W), Taluka Vasai, District Palghar from the then Vendor i.e MRS.GEETA G. GURAV by an Agreement for Sale Dated 09/07/2003 which was duly registered in the office of Sub Registrar Vasai 1 bearing Registration No. Vasai 1 - 03462 2003, Receipt No. 3470, dated 09/07/2003. (1) MR. KANTILAL HARKISANDAS PATEL holds 50% share of the said Flat & (2) MRS JYOTI KANTILAL PATEL holds 50° share of the said Flat. Late MR KANTILAL HARKISANDAS PATEL (Husband) expired on 31/12/2022 leaving behind him (1) MRS. JYOTI KANTILAL PATEL -(Wife), (2) MRS PURNIMA DHANSUKH KAPADIA (Daughter), (3)MR. SATISH KANTILAL PATEL - (Son) & (4) MR. JAYESH KANTILAL PATEL - (Son) as his only legal heirs to the said Flat. After the death of Late MR. KANTILAL HARKISANDAS PATEL, MRS. JYOTI KANTILAL PATEL made application to the society for transfer o his 50% share in the said Flat to he n a m e . (1) M R S . P U R N I M A DHANSUKH KAPADIA - (Daughter), (2)MR. SATISH KANTILAL PATEL Son) & (3)MR. JAYESH KANTILAL PATEL –(Son) had given their NOC for the same. Now my client has 100 % ownership right in the abovementioned Flat & my client intend to sell the said Flat to interesting So it is hereby requested that if any

person and or institution having any claim or right over abovementioned Flat and share certificate shall raise objection at the address given below within 14 days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar – 401202. Place: Vasai Date: 27.11.2024 Place: Vasai

जाहीर सूचना

मेघना कोहौसो लिमिटेड (यापहे सदर सोसायटी म्हणून संदर्भ) नोंदणी क्र.**बीओएम**, डब्ल्युआर/एचएसजी/टीसी/६२०६/ १९९२, पत्ता: गणेश मंदिराच्या मागे, वझिर नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती शीला अजित वाडेकर या श्री. शिबेन **अजित वाडेकर** यांच्यासह सदर सोसायटीमधील पुर्वीचे फ्लॅट क्र.ए/००२ (आता नवीन फ्लॅट क्र.१०२ देण्यात येईल) बाबत संयुक्त मालक व संयुक्त सदस्या होत्या

सोसायटीकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसा श्रीमती शीला अजित वाडेकर यांचे २७.०८.२०२४ रोजी निधन झाले

श्री. शिबेन अजित वाडेकर यांनी सदर श्रीमती शीला अजित वाडेकर यांचे कायदेशीर ग्रारसदार व प्रतिनिधी आणि एकमेव जिवीत मुलगा या नात्याने सदर सोसायटीमधील पुर्वीचे फ्लॅट क्र.ए/०२ (आता नवीन फ्लॅट क्र.१०२ देण्यात येईल) बाबत एकमेव सदस्यत्व मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह **स्वर्गीय** श्रीमती शीला अजित वाडेकर यांचे वारसदारांबाबत दावा किंवा आक्षेप असल्यास पदर सोसायटीकडे खाली दिलेल्या पत्त्याव सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** लेखी कळवावे

आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचनेच्य प्रकाशनापासून **१४ दिवसात** कोणताही दाव र्किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, दावा त्याग केले आहेत आणि श्री. शिबेन अजित वाडेकर यांच्या एकमेव नावे शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया सोसायटी करेल, ज्याकरिता सदर व्यवहाराबाबत ते पात्र

> मेघना कोहौसो लिमिटेडकरित सही/

मा. सचिव दिनांक: २७.११.२०२४

श्रीमती पसन्ना एस दास याँ मनीष वन को- ओप हा सो. ली चे सभासद व सदनिका क्र. 012, तळ मजला .डी विंग बिल्डींग क के 10 मनीष वन को ओप. हा.सो. ली, साईं राम नगर, दिवाणमान, वसई रोड (प) जि. पालघर ४०१२०२ या मिळकतीच्या मालक होत्या आणि श्रीमती. प्रसन्ना एस. दास यांच्या मुली १) श्रीमती. बीना माधवन 2) श्रीमती. बिंध्या शक्तीधरन पणिकर 3) श्रीमती. सिंधु अरुण नायर या आहेत. श्रीमती. प्रसन्ना एस. दास यांच्या पश्च्या सद्र सद्निका संदर्भात सर्व अधिकार, शीर्षक आणि हितसंबंध विशेषतः खाली दिलेल्य अनुसूचीमध्ये वर्णन केलेले आहेत. शेड्यूलमध् नमूँद केलेल्या मालमत्तेनुसार, विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, टस्ट, वारसा, ताबा, उपभाडे धारणाधिकार किंवा अन्यथा, तरीही, ए -102 मनीषवन, को-ओप, हा, सो, ली, साईं राम नगर, देवाणमान, वसई पश्चिम 401202 या पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्या पत्त्यावर ते लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे (मेल आयर्ड Shakti_unni@hotmail.com १८६९७६०,९५३ जर इतर कोणत्याही व्यक्तिला व संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क, दावा आणि हितसंबंध असल्यास

जाहीर सूचना

ऱ्यागित. अधित्यागित समजण्यात येतील वरील सदनिकेची सविस्तर माहिती प्रदनिका क्रमांक ०१२, तळमजला, डी विंग बिल्डिंग नं.के-१०, मनीष वन को-ओप.हा. सो. ली साईं राम नगर, दिवाणमान, वसई रोड (प) जि. पालघर 401202. समारे क्षेत्र 875 चौ. फुट सुप बेल्ट अप एरिया मनीष वन अपार्टमेंट नावा ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील तळमजल्य वरील सदनिका, आता[ं] मनीषवन को- ओप हा.सो.ली. म्हणून ओळखली जाणारी नोंदणीकृत सोसायटी गाव मौजे दिवाणमान, सर्व्हे नंबर 40, 4 पी), 192 (पी), नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह वसई मध्ये, प्रत्येकी पाच शेअर्ससह रु.50/- एकूण सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेट क्र. 39

ते सुचना प्रसिध्द झाल्यापासून 14 दिवसांत पृष्ट्यः

गगदपत्रासोबत आमच्या खाली उल्लेखिँलेल्य

ग्रत्यावर लेखी स्वरुपात पाठवावे अन्यथा असे दावे

श्रीमती, बीना माधवन श्रीमती. बिंध्या शक्तीधरन पणिकर श्रीमती. सिंधु अरुण् नायर

BUREAU VERITAS TOTAL NABOE

For JAINEXAAMCOL LIMITED

सदनिका क्रमांक 012, तळमजला, डी विंग बिल्डिंग नं. के - १०, मुनीष वन को-ओप.हा. सो ली. साईं राम नगर. दिवाणमान. वसई रोड (प) वसई दिनांक: 26/11/2024 **जि. पालघर 401202**

भंतर्गत विशिष्ट क्रमांक 191 ते 195 आहेत.



Regd Off & Works: L-3 MIDC, Industrial Area, P.O. Chikalthana, Aurangabad 431006 Tel: +91 240 6614480 Fax No. +91 240 2482208 Email: kb@inxaamcol.co.in/info@inxaamcol.co.in

CIN: L74999MH1947PLC005695

EXTRACT OF STATEMENT OF STAND QUARTER AND SIX M				24	OR THE Rs. in Lakhs, e	exo
PARTICULARS	Quarter Ended			Six months Ended		
1741110027410	9/30/2024	6/30/2024	9/30/2023	9/30/2024	9/30/2023	3
	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	1

Sr.	PARTICULARS	Quarter Erided			SIX IIIOII	rea Lilueu	
No		9/30/2024	6/30/2024	9/30/2023	9/30/2024	9/30/2023	3/31/2024
l'''		Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited
1	Total Income from Operations	549.31	579.67	533.38	1128.98	985.01	2098.02
2	Net Profit / (Loss) for the period	9.06	44.17	32.81	53.23	45.39	74.52
l	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	9.06	44.17	32.81	53.23	45.39	74.52
l	(After Exceptional and / or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	7.5	33.07	33.8	40.57	26.05	51.94
l	(After Exceptional and / or Extraordinary items)						
5	Total Comprehensive Income for the period	7.5	33.07	33.8	40.57	26.05	51.94
l	comprising Profit / Loss for the period (after Tax)						
l	and other Comprehensive Income (after Tax)						
6	Equity Share Capital	149.94	149.94	149.94	149.94	149.94	149.94
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
l	(for continuing and discontinuing operations)						
	Basic & Diluted	0.50	2.21	2.26	2.71	1.74	3.47
NC	TES:						

1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter and half year ended 30th September 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.jainexaamcol.com.

2. The aforesaid Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee & subsequently approved by the Board of Directors

The antiesau of unities in a facility of the Company at their meeting held on 25-11-2024.
 Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period

MOHANLAL Z. KOTHAR Place: Aurangabao Date: 25-11-2024 MANAGING DIRECTOR DIN: 01486305

asrec (India) Limited

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: २०१/२०२, तळमजला, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी ह्र घाटकोपर लिंक रोड. चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. संपर्कः धुपद आचार्यः ७३८३१२७३११. ईमेलः dhrupadacharya@asrecindia.co.in

हायपोथेकेटेड स्कॅनिया बसेसच्या निविदेसह - लिलाव विक्रीकरिता सूचना

<mark>व्होल्कवॅगन फायनान्स प्रा.लि.द्वा</mark>रे अंमलात आणलेल्या दिनांक २०.९०.२०२२ रोजीच्या असाइनमेंट करारानुसार, आम्ही एक प्रतिभू कर्जदार म्हणून हायपोथेकेटेड स्कॅनिया बसेस जसे आहे जे आहे, जसे आहे तसेच आणि कोणत्याही आधारावर काटेकोरपणे विक्री करण्य

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना या स्कॅनिया बसेसच्या खरेदीसाठी मोहरबंद लिफाफा अंतर्गत विहित नमुन्यांमध्ये निविदा मागवण्याची सूचन

अ.क्र.	तपशिल	राखीव मूल्य	इरठे	पार्किंग स्थान	निरिक्षणाची तारीख
۶	केए०१एजे६१६२	₹.९0,00,000/-	₹.१,00,000/-	रूबी एंटरप्राइजेस, नेलमंगला बंगलोर ग्रामीण - ५६२१२३.	२८.११.२०२४ ते ३०.११.२०२४
2	केएल४५एन५०३७	₹.१0,00,000/-	रू.१,00,000/−	ऑटो लॅण्ड - कोट्टायाम, केरला	
	केएल४५एन४९९६	₹.१0,00,000/-	₹.१,00,000/-		02.82.2028
	केएल४५एन५०२९	₹.१0,00,000/-	₹.१,00,000/-		ते
	केएल४५एन४९८८	₹.१0,00,000/-	<i>ছ</i> .१,00,000/-		08.83.3038
¥	केए०१एजी६७९८	₹.१0,00,000/-	रू.१,00,000/−	रुबी एंटरप्राइजेस, नेलमंगला बंगलोर	
	केए०१एजी६३८२	₹.१0,00,000/-	<i>ছ</i> .१,00,000/-	ग्रामीण - ५६२१२३.	04.83.3038
	केए०१एजी६३८४	<i>ছ</i> .१०,००,०००/-	<i>ছ</i> .१,00,000/-		ते
	केए०१एजी६३८३	₹.१0,00,000/-	रू.१,00,000/−	सुरेश रेड्डी स्टॉक यार्ड, हैदराबाद	06.82.2028
	केए५१डी१७९८	रू.१0.00.000/-	रू.१,00,000/−		

बोली सादर करण्याची शेवटची तारीख:- शुक्रवार, १३.१२.२०२४ दुपारी १२.०० पर्यंत.

लिलावाची तारीख आणि वेळ: - **शुक्रवार, १३.१२.२०२४ ते दुपारी ०४.०० पर्यंत** लिलावाचे ठिकाण:- ॲझरेक (इंडिया) लि., कॉर्पोरेट कार्यालय, मुंबई

विक्रीच्या अटी व शर्तींसह निविदा फॉर्म ॲझरेक (इंडिया) लि., इमारत क्र.२, युनिट क्र.२०१–२०२ए आणि २००–२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे उपलब्ध असतील, **सोमवार दिनांक १८.११.२०२४ पासून स.११.०० ते दु.४.०० वा.** दरम्यान रु.१०००/- च्या पेमेंट विरुद्ध

(परतावा न करण्यायोग्य). अधिक माहितीसाठी कृपया www.asrec.co.in ला भेट द्या.

दिनांकः २७.११.२०२४ ठिकाणः मुंबई

सही/ प्राधिकत अधिकारी

asrec (India) Limited

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: २०१/२०२, तळमजला, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी ह्र घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. संपर्कः धृपद आचार्यः ७३८३१२७३११. ईमेलः dhrupadacharya@asrecindia.co.in हायपोथेकेटेड स्कॅनिया बसेसच्या निविदेसह - लिलाव विक्रीकरिता सूचन

व्होल्कवॅगन फायनान्स प्रा.लि.द्वारे अंमलात आणलेल्या दिनांक २०.१०.२०२२ रोजीच्या असाइनमेंट करारानुसार, आम्ही एक प्रतिभूत कर्जदार म्हणून हायपोथेकेटेड स्कॅनिया बसेस जसे आहे जे आहे, जसे आहे तसेच आणि कोणत्याही आधारावर काटेकोरपणे विक्री करण्या

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना या स्कॅनिया बसेसच्या खरेदीसाठी मोहरबंद लिफाफा अंतर्गत विहित नमृन्यांमध्ये निविदा मागवण्याची सूचना

निरिक्षणाची दिनांक व ठिकाण - कृपया खाली पहा.

अ.क्र.	तपशिल	राखीव मूल्य	इरठे	पार्किंग स्थान	निरिक्षणाची तारीख
१	केए ०१एएफ०५५६	<i>ছ.</i> ৬,२५,000/-	रू.७२,५००/-	ट्रिनिटी वेअरहाऊस, ई सिटी, बंगलोर-	२८.११.२०२४
?	केए ०१एएफ०३०४	₹.७,२५,000/-	रू.७२,५००/-	५६० १००.	ते ३०.११.२०२४
3	केए ०१एएफ५८२५	₹.७,२५,000/-	रू.७२,५००/-		\$0.55.4048
Х	केए ०१एएफ६५७९	<i>ছ</i> .৬,२५,000/-	रू.७२,५००/-		
પ	केए ०१एएफ०५५२	₹.७,२५,000/-	रू.७२,५००/-	रेश्मा बेगम यार्ड, ५२/१, मूक अंबिका	०२.१२.२०२४ ते
ξ	केए ०१एएफ०५५७	<i>ছ</i> .৬,२५,000/-	रू.७२,५००/-	लेआउट, मायिसंद्र आर.व्ही कॉलेज	08.82.2028
৬	केए ०१एएफ०३०५	<i>ছ</i> .৬,२५,000/-	रू.७२,५००/-	पोस्ट, म्हैसूर रोड, बंगलोर - ५६००५९.	(स.१०.०० वा. ते सायं.५.००वा.)
۷	केए ०१एएफ५८२७	रू.७,२५,000/ -	रू.७२,५००/-		સાય.પ.૦૦વા.)
٩	केए ०१एएफ५८२४	<i>ছ</i> .৬,२५,000/-	रू.७२,५००/-		
१0	केए ०१एजी५४४४	<i>ছ.</i> ৬,२५,000/-	रू.७२,५००/-	रुबी एंटरप्राइजेस २२, कुनिगल राष्ट्रीय	०५.१२.२०२४ ते
११	केए ०१एजी५४४१	<i>ছ</i> .৬,२५,000/-	रू.७२,५००/-	महामार्ग बाविकेरे पोस्ट येंटगनहल्ली	06.83.3038
१२	एचआर५५एबी८५९१	₹.७,२५,000/-	रू.७२,५००/-	सेमी लॅब्स जवळ नेलमंगला बंगलोर ग्रामीण - ५६२१२३.	(स.१०.०० वा. ते सायं.५.००वा.)

बोली सादर करण्याची शेवटची तारीख:- सोमवार, ०२.१२.२०२४ दुपारी १२.०० पर्यंत. लिलावाची तारीख आणि वेळ: **- सोमवार, ०२.१२.२०२४ ते दुपारी ०४.०० पर्यंत**

लिलावाचे ठिकाण:- ॲझरेक (इंडिया) लि., कॉर्पोरेट कार्यालय, मुंबई

विक्रीच्या अटी व शर्तींसह निविदा फॉर्म ॲझरेक (इंडिया) लि., इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ए आणि २००-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे उपलब्ध असतील, **सोमवार दिनांक १८.११.२०२४ पासून स.११.०० ते दु.४.०० वा.** दरम्यान रु.१०००/- च्या पेमेंट विरुद्ध (परतावा न करण्यायोग्य).

अधिक माहितीसाठी कृपया www.asrec.co.in ला भेट द्या.

दिनांकः २७.११.२०२४ ठिकाणः मुंबई

सही/ प्राधिकृत अधिकारी

दिनांक: २७.११.२०२४

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the certificate (s) for Equity shares under having Folio No. 041582 SWAN ENERGY **LIMITED** standing in the name(s) of **Pushpa Ishverlal** Kanakia joint with Ishverlal M Kanakia has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge claim with the company at its Registered office unit no 9, Ground floor, shiv Shakti Industrial estate, J R Boricha Marg, Lower Parel East, Mumbai- 400011 Maharashtra, India within 21 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s).

मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय मुंबई बोरिवली विभाग, दिंडोशी (शाखा) लांब कारणे दावा क्र.१२५७/२०२४

एच. डी. असोसिएटस भागीदारी संस्था, त्यांचे कार्यालय - ए-१०७/१०८, ला मजला. लक्ष्मी छाया कोहौसोलि.. बाभई नाका.

एल.टी.रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२. फिर्यादी

एल.एम. रोड, दहिसर (प.),

२रा मजला. महानगरपालिका भवन.

कांदिवली (पूर्व) मुंबई-४००१०१

४. सहाय्यक अभियंता

२. प्रफुल्ल छोगालाल दवे १. हिल्टन को-ऑप.हौ.सोसायटी लि. मंबई भारतीय रहिवासी एक प्रौढ, त्यांचा पत्ता-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम. १९६० च्या सी/१३, द्वारकेशधाम जेबीसीएन शाळा,

तरतुदीनुसार नोंदणीकृत संस्था, त्याचे कार्यालय -लॉट क्र.के, श्रीराम नगर, एस.व्ही.रोड, कोराकेंद्राजवळ,) मुंबई - ४०००६८. बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२. 3. कौशा विरा, जेठालाल डुंगेरशी सेठिया यांची मुलगी) इमारत प्रस्ताव विभाग, आर-वॉर्ड, सी - विंग,

मुंबई भारतीय रहिवासी एक प्रौढ, त्यांचा पत्ता-के-२/८,) दसरा मजला, हिल्टन सीएचएसएल, राम नगर, ु एस व्ही रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई - ४०००९२ ५. मुख्य कार्यकारी अधिकारी (एसआरए) प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, डी ब्लॉक

बीकेसी, नौपाडा, वांद्रे (पू), मुंबई, महाराष्ट्र-४०००५१ नोंद घ्यावी की, वरनामित उत्तरदात्याकडून पुढील सवलतीकरिता हे माननीय न्यायालय एचएचजे श्रीमती एन.एस.आनेक यांच्या समक्ष दि.०९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा त्यानंतर लगेचच चालविले जाईल. ए) असे की, प्रतिवादी क्र. १ आणि प्रतिवादी क्र. २ द्वारे जारी केलेल्या दिनांक १० मे २०२२ च्या प्रॉमिसरी नोट्स

देण्यात आणि घोषित करण्यात आनंद होत आहे. बी) असे की, माननीय न्यायालय यांनी प्रतिवादी क्र.१ आणि २ यांना संयुक्तपणे किंवा वेगळ्या पद्धतीने वादीला १ जून २०२२ पासून रू.२५,००,०००/- ची रक्कम दरवर्षी १८% व्याजासह या रकमेचा भरणा आणि वसुली होईपर्यंत

वैध आहेत, टिकून आहेत आणि प्रतिवादी क्र.१ आणि २ वर बंधनकारक आहेत हे या माननीय न्यायालयाला आदेश

सी) असे की, माननीय न्यायालयाने प्रतिवादी क्र.२ यांना आदेश व निर्देश देण्याचे कृपा करावे की, त्यांनी फिर्यादीला रू. ३,७५,०००/- सदर रकमेची देयके आणि वसुली होईपर्यंत संबंधित देयकांवर वार्षिक १८% व्याजासह देण्यात

डी) असे की, माननीय न्यायालयाने प्रतिवादी क्र. २ यांना आदेश व निर्देश देण्याचे कृपा करावे की, त्यांनी फिर्यादीला रू.३,२५,०००/- सदर रकमेची देयके आणि वसुली होईपर्यंत संबंधित देयकांवर वार्षिक १८% व्याजासह देण्यात

ई) असे की, माननीय न्यायालय आदेश देण्यास आणि घोषित करण्यास आनंदित होत आहे की, प्रतिवादी क्र. १ द्वारे २५,००,०००/- ची रक्कम भरेपर्यंत आणि वसूल होईपर्यंत, वादी प्रतिवादी क्र.१ च्या मालमत्तेवर शुल्क आकारेल बेअरिंग प्लॉट के, सी.टी.एस. क्र.६जी, गाव : मागाठाणे, तालुका: बोरिवली, मोजमाप क्षेत्र ३२३१ चौरस यार्ड समतुल्य २७६०.९० चौरस मीटर किंवा जवळपास, राम नगर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०९२ मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात प्रतिवादी क्र.१ द्वारे देय रकमेच्या मर्यादेपर्यंत.

एफ) असे की, माननीय न्यायालय आदेश देण्यास आणि घोषित करण्यास आनंदित होत आहे की, प्रतिवादी क्र. २ द्वारे ह.३,७५,०००/- ची रक्कम भरणे आणि वसूल होईपर्यंत, वादीला वाटप केलेल्या स्थायी पर्यायी निवासस्थानाव शुल्क आकारले जाईल, मालमत्तेवर बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित इमारतीमधील प्लॉट के, सी.टी.एस. क्र.६जी, गाव : मागाठाणे, तालुका: बोरिवली, मोजमाप क्षेत्र ३२३१ चौरस यार्ड समतुल्य २७६०.९० चौरस मीटर किंवा जवळपास, राम नगर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०९२ मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात प्रतिवादी क्र. २ द्वारे देय रकमेच्या मर्यादेपर्यंत.

जी) असे की, माननीय न्यायालय आदेश देण्यास आणि घोषित करण्यास आनंदित होत आहे की, प्रतिवादी क्र. ३ द्वारे रू. ३, २५, ००० / - ची रक्कम भरणे आणि वसूल होईपर्यंत, वादीला वाटप केलेल्या स्थायी पर्यायी निवासस्थानावर शल्क आकारले जाईल. मालमत्तेवर बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित इमारतीमधील प्लॉट के. सी.टी.एस. क्र.६जी. गाव : मागाठाणे, तालुका: बोरिवली, मोजमाप क्षेत्र ३२३१ चौरस यार्ड समतुल्य २७६०.९० चौरस मीटर किंवा जवळपास, राम नगर, एंस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०९२ मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात प्रतिवादी क्र.३ द्वारे देय रकमेच्या मर्यादेपर्यंत.

एच) सध्याच्या दाव्याची सनावणी आणि अंतिम निकाल बाकी असताना. हे माननीय न्यायालय आदेश देण्यास आणि निर्देश देण्यास कृपा करावी, प्रतिवादी क्रमांक १ ला प्लॉट के, सी.टी.एस. क्र.६जी, गाव : मागाठाणे, तालुक बोरिवली, मोजमाप क्षेत्र ३२३१ चौरस यार्ड समतुल्य २७६०.९० चौरस मीटर किंवा जवळपास, राम नगर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०९२ मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात असलेल्या गलमत्तेच्या संदर्भात तृतीय पक्ष अधिकार निर्माण करण्यापासून तात्पुरत्या मनाईने प्रतिबंधित केले आहे

आय) सध्याच्या दाव्याची सुनावणी आणि अंतिम निपटारा प्रलंबित आहे, हे माननीय न्यायालय आदेश देण्याची कृपा हरावी, प्रतिवादी क्रमांक २ आणि ३ प्रस्तावित इमारतीमध्ये प्रतिवादी क्रमांक २ आणि ३ ला देण्यात आलेल्या स्थायी पर्यायी निवासाच्या संदर्भात कोणत्याही तृतीय पक्षाशी कोणताही करार, करार, लेखन किंवा समजूतदारपणा करण्यास ात्पुरत्या मनाईने प्रतिबंधित केले आहे, प्लॉट के, सी.टी.एस. क्र.६जी, गाव : मागाठाणे, तालुका: बोरिवली, मोजमाप क्षेत्र ३२३१ चौरस यार्ड समतुल्य २७६०.९० चौरस मीटर किंवा जवळपास, राम नगर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०९२ मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात असलेल्या भखंडावर बांधण्यात येत आहे.

जे) सध्याच्या दाव्याची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, या माननीय न्यायालयाने आदेश देण्या आणि निर्देश देण्यास कृपा करावी की, प्रतिवादी क्रमांक ४ आणि ५ यांना मालमत्ता बेअरिंगवर कोणतेही बांधकाम हरण्यासाठी प्रतिवादी क्रमांक १ ला कोणतीही परवानगी आणि मंजुरी जारी करण्यापासून तात्पुरत्या मनाईने प्रतिबंधित केले आहे - प्लॉट के. सी.टी.एस. क्र.६जी. गाव : मागाठाणे. तालका: बोरिवली. मोजमाप क्षेत्र ३२३१ चौरस यार्ड समतुल्य २७६०.९० चौरस मीटर किंवा जवळपास, राम नगर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०९२ मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात थकबाकी वसूल करण्यासाठी फिर्यादीचा हक्क, शीर्षक आणि हक पूर्वग्रहदृषित करणे;

के) विनंतीच्या दृष्टीने अंतरिम आणि अंतरिम आरामासाठी एच) (आय) आणि (क्यू) वर; आय) दाव्याच्या खर्चासाठी;

दि.१९ नोव्हेंबर २०२४ रोजी

एम) निष्पक्षता आणि न्यायाच्या हितासाठी खटल्याचे स्वरूप आणि परिस्थिती आवश्यक असलेल्या इतर कोणत्यार्ह

माझ्या हस्ते आणि या मा.न्यायालयाचा शिक्कयानिशी देण्यात आले दि.१९ नोव्हेंबर २०२४ रोजी

मुद्रक

निबंधकाकरिता शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी

श्रीमती हिमा ए. बोरीचा

एमएएच/२६८१/२०१६

फिर्यादींचे वकिल सी-२/२१, ओशियानिक कोहौसोलि रोशन पार्क, पाली चर्च जवळ, वडवली, नायगाव (पश्चिम)- ४०१ २०७. ईमेल: himakhuman@gmail.com मोबाईल : ९८७००८९८१० वकील कोड: १२६६५९

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद. कार्या.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७

गाखा कार्यालय: कार्यालय क.बी–३०५. बीएसईएल टेक पार्क. प्लॉट क.३९/५ व ३९/५ए. सेक्टर ३०ए वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत क्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभृत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव लमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

गेटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारत्य आहेत, ज्याचा **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या वसुलीसाठी **दिनांक ३१ डिसेंबर,** २०२४ रोजी **(ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित** क्टर व दुसारा रक्ष्म समाविष्ट मोहोरबंट लिफाफा जाहीर लिलावात सहभारी होण्यासाठी **होरो हाउसिंग फायना**न , लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याकडे ३० डिसेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३ येथे सादर केला जाईल.

कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
क्र.	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक	(रचनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)	
HHFPLGHOU	दीपक सरोज,	२९.०८.२०२३,	वास्तविक	र्ह.१८,५०,०००/-
23000032668	सुश्मा दीपक सरोज	२६.११.२०२४ रोजी		रु.१,८५,०००/-
		रु.२२,९६,३१७/-		

ालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.००१, क्षेत्रफळ ३७५ चौ.फु. अर्थात ३४.८६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, तळमजला, ए विंग मारत क्र.१. टाईप-डी. आत्माराम पार्क. गाव बोयसर, तालका पालघर, जमीन भमापन क्र.११/१, जना सर्व्हे क्र.९४/ जि. ठाणे, उप-नोंदणी जिल्हा पालघर, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: प्लॉट क्र.११ **रश्चिम:** रस्ता; उत्तर: महामार्ग; दक्षिण: प्लॉट क्र.१.

नेयम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे ३१ डिसेंबर, २०२४ रोजी (लिलावार ारीख) **द.२.००वा. नंतर** प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल

. इच्छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रमाणे **हीरो राऊँसिंग फायनान्स लिमिटेड**च्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह देय असतील डेमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील.

ई-लिलावाच्या नियम व अटी: १) ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाशिव n आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीची रक्कम रु.१५,०००/**– (रुपये पंधरा हजार फक्त**) असेल. ३) ई-लिलाव **मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि.** (हेल्प लाईन क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४/ ५९६/५३१/५८३/५६९, ६३५१८९६६४३ व ई-मेल support@auctiontiger.ne mali@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या https://sarfaesi.auction वेबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्या माहितीने मालमत्तेवर कोणतेही अधिभार नाही. तथापि इच्छुक बोलिदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील अधिभारबाबत स्वतंत्र चौकशी करारवी. त्यांच्या बोली सादर . ग्यापुर्वी मालमत्तेला बाधक दावा/अधिकार/देयके जाणुन घ्यावे आणि **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** यांचे कोणतेही प्रस्तुतीकरण वचनबद्धता देत नाही. ५) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/ अधिकार/हक्क याबाबत जबाबदार असणार नाही. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये विहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई–लिलावाच इतर नियम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत: www.herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापरे prathmesh.tapase@herohfl.com / ९८९१२१०६१५ आणि शेखर सिंग/९७११५२२२७५/ ekhar.singh@herohfl.com यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर्क करावा. ७) संभाव्य बोलीद २४ डिसेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात.

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना रील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम

लावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शेल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https:// rohomefinance.in/hero_housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत प्रनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी

मुंबई लक्षदीप 🧐

PUBLIC NOTICE 29, shares from no. 141 - 145. रोज वाचा

Mr. Harish Rajendrakumar Vyas inter to claim ownership to myself for flat, being Flat No 3, First floor, A Wing, Ram Apartment Co Op Housing Soc Itd, Road No. 4, Pandurang Wadi, Goregaon East, Mumbai 400063, and share certificate no.

Any person or persons having any right Ititle or interest by way of inheritance or claim against the said flat and shares should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support to the said claim to the society office therefore within 14 days of the publication of the said Notice, failing which claims if any shall be deemed to have been waived. Place : Mumbai Date: 27/10/2024

Mr. Harish Rajendrakumar Vyas

Godrej

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L24241MH1988PL097781 **नोंदणीकृत कार्यालय :** गोदरेज वन, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग,

विक्रोळी (पूर्व), मुंबई -४०० ०७९, महाराष्ट्र. दूर.: ०२२ - २५१८ ८०१०; **फॅक्स**: ०२२ - २५१८ ८०६६ ई-मेल आयडी : investor@godrejinds.com; वेबसाइट : www.godrejindustries.com

सूचना याद्वारे **सचना** देण्यात येत आहेत की. खालील निर्देशित शेअर प्रमाणपत्र हे हरवले/गहाळ झाले/चोरीला गेले आहेर

। नोंदणीकृत धारकांनी कंपनीकडे ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे : शेअर (दर्शनी मल्य प्रमाणपत्र पासून वायंगणकर वसंत विनायक २७० 040828826 ००५०१८१९५६ XOOX

कोणाही व्यक्तीचा वरील निर्देशित शेअर्ससंदर्भात कोणताही दावा असल्यास/वरील निर्देशित अर्जदारांच्या नाव नेश्चितीकरण पत्र वितरणाकरिता कोणतीही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे दावे वा हरकती सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनाकापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सादर करावेत. विहित तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कंपनीद्वारे कोणताही दावा प्राप्त न झाल्यास, सदर शेअर प्रमाणपत्रासंदर्भात निश्चितीकरण पत्र जारी करण्यात येईल. वरील

००५०१८१४१७

गोदरेज इंडस्टीज लिमिटेड करिता

००५०१८१६८६६

अनुपमा कांबळे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एफसीएस १२७३०)

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

कॅनरा बँक, ठाणे नौपाडा २ (१५४६०) शाखा

दिनांकः ११.११.२०२४

. श्रीमती झिकरा हानीफ भाटभरडे (कर्जदार) अ) पत्ता १: इमारत क्र.१, खोली क्र.११८, बी विंग, १ला मजला, शगुल्ल हुसेन इमारत, ठाणे, महाराष्ट्र X28302. **ब) पत्ता २:** फ्लॅट क्र.२१०२, २१वा मजला, बिर्ला वन्यातील अधिरा टॉवर ई, फेझ−२, शहाड, तालुका

अ) पत्ता १: इमारत क्र.१, खोली क्र.११८, बी विंग, १ला मजला, शगुल्ल हुसेन इमारत, ठाणे, महाराष्ट्र

३. श्री. शाहीद हानीफ भाटभरडे (सह-कर्जदार) अ) पत्ता १: फ्लॅट क्र.११५, ११६, बी विंग, शगुल्ल हुसेन कॉम्प्लेक्स इमारत १, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा, २००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वेळोवेळी सुधारित मागणी सूचना.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्न ॲक्ट, २००२ (यापुढे ''कायदा^{?'} म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, ठाणे नौपाडा २ (१५४६०) शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे ''प्रतिभूत धनको'' म्हणून संदर्भित) हे तुम्हाल खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात: **श्रीमती झिकरा हानीफ भाटभरडे (कर्जदार), श्री. हानीफ इस्माईल** भाटभरडे (सह-कर्जदार) व श्री. शाहीद हानीफ भाटभरडे (सह-कर्जदार) (यापुढे ''कर्जदार'' म्हणून संदर्भ) यांनी येथे **अनुसूची ए** मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने प्रतिभूत करारामध्ये प्रवेश केला आहे.

सदर आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तींनुसार कर्जाची रक्कम परतफे करण्याचे स्पष्टपणे वचन दिले आहे.

असे की, श्रीमती झिकरा हानीफ भाटभरडे (कर्जदार), श्री. हानीफ इस्माईल भाटभरडे (सह-कर्जदार) व श्री. शाहीद हानीफ भाटभरडे (सह-कर्जदार) (यापुढे सदर ''कर्जदार'' म्हणून संदर्भ) यांची हमी यांनी सर्व पैशांच्या मागणीनुसार देय देण्याची हमी दिली आहे आणि कर्जदाराने प्रतिभूत धनकोला दिलेली किंवा रु.५७,५५,८५१/ – (रुपये सत्तावत्र लाख पंचावत्र हजार आठशे एकावत्र फक्त) च्या मर्यादेपर्यंतच्या ऋण सुविधांसाठी त्यावरील व्याजासह सर्व जबाबदाऱ्या आणि दायित्वे पूर्ण केली आहेत.

तुम्ही (**अनुसूची बी** मध्ये नमुद केलेली व्यक्ती) प्रतिभृत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे **अनुसूर्च**

तथापि, ०९.०८.२०२४ पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधाचे संचालन आणि आचरण अनियमित झार आहे. प्रतिभूत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभूत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्वे रु.२७,४४,६४३.९६ (रुपये सत्तावीस लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस आणि पैसे ा<mark>हाण्णव फक्त)</mark> ज्याचा तपशील भविष्यातील व्याजदरासह येथे **अनुसूची सी** मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्यात वरील . जाराच्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि त्यावरील त्र्याजाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. दिनांक १०.११.२०२४ <mark>रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद</mark>

करा) रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वांनुसार ।। नोटीसद्वारे सुरक्षित कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की, कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची परतफेड करण्यात अयशस्वी आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६**० दिवसांच्या** आत प्रतिभृत कर्जदाराला **अनुसूची सी** मध्ये नमुद केल्यानुसार कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास भाणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भोत सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनेषंगिक खर्चांसह **खाते क्र**.१६०००१६४६५६१ करिता १०.९०% (८.९०%+२% दंडात्मक व्याज) प्रतिवर्ष दराने आणि खाते क्र.१६४००३६२९३३९ करिता ११.३५% (९.३५%+२% दंडात्मक व्याज) प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात.

नोंदणी तारीख=१२.०९.२०२३ रोजी नोंदणीकत आहे. कृपया लक्षात घ्या की, तुम्ही प्रतिभूत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्कम रु.२७,४४,६४३.९६ (रुपये सत्तावीस लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस आणि पैसे शहाण्णव फक्त) पुढील व्याज आणि गानुषंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमूद केल्याप्रमाणे, प्रतिभूत धनको कलम १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपेशीलवार सर्व किंवा कोणत्याही

<mark>पुरक्षित मालमत्तेवरील सुरक्षा व्याज **CERSAI कडे** cersai id-400073505710 आणि cersai</mark>

अधिकारांचा वापर करेल. ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे: १३(४)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पर्ण करण्यात अधिक उपायांचा अवलंब करू शकतो, म्हणजे

अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा, भसाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे; ब) सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह र्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे

परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जेथे कर्जदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल; परंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग

ासेल, तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुदी अंतर्गत. प्रतिभत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या

तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोची . लेखी संमती घेतल्याशिवाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उछ्लंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभृत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभूत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा

मागणीची ही सूचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देय असलेल्या आणि देय रकमेच्य पढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणन अर्थ लावला जाणार नाही. हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इतर

कोणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे. कुपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि रिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल.

आपले विश्वास प्राधिकृत अधिकारी

अ.क्र.

तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

(क	र्जदाराने घेतलेल्या ऋण सुवि	धेचा तपशील
	कर्जाचा स्वरूप मर्यादा	मंजर दि

रक्कम

अधिकार धारकाचे नाव

۶.	१६०००१६४६५६१	गृहनिर्माण कर्ज	०९.०६.२०२३	₹.५५,00,000/-		
٦.	१६४००३६२९३३९	गृह कर्ज सुरक्षा	२४.०७.२०२३	रु.२,५५,८५१/-		
	एकूण			रु.५७,५५,८५१/-		
अनुसुची – बी (प्रतिभूत मालमत्तेचे तपशील)						

जंगम/स्थावर

१.	फ्लॅट क्र. २१०२, २१वा मजला, बिर्ला वन्यातील अधिरा (टॉवर ई), फेझ-१, एकूण क्षेत्रफळ ६१.४३ ची.मी. (कापेंट क्षेत्र), सब्हें क्र.१६/ १/५(भाग), १६/१(भाग), १७,१८,२१८ व सीटीएस क्र.१५/बी, १५५०/डी व १५६३, गाव शहाडा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र आणि कल्याण डॉबिवली महानगरपालिकच्या मयदित व नोंदणी जिल्हा ठाणे व उप-जिल्हा कल्याणच्या मयदित व	श्रीमती झिकरा हानीफ भाटभरडे, श्री. हानीफ इस्माईल भाटभरडे व श्री. शाहीद हानीफ भाटभरडे				
	अनुसुची – सी (तारखेनुसार दायित्वाचा तपशील)					

र्गासह वसूल केली जाईल.		(तारखेनुसार दायित्वाचा तपशील)					
दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https://		अ.	कर्ज खाते	कर्जाचा स्वरूप मर्यादा	तारखेनुसार	व्याज दर	
otice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत	9	я т .	क्र.		व्याजासह दायित्व		
e.com	8	۲.	१६०००१६४६५६१	गृहनिर्माण कर्ज	इ.२४,९८,८५९.९६/ -	११.९०%	
		۶.	१६४००३६२९३३९	गृह कर्ज सुरक्षा	₹.२,४५,७८४/-	११.३५%	
श्रा. पवन कुमार, माबा.:१६६४२०५५५१ ईमेल: assetdisposal@herohfl.com			एकूण		₹.२७,४४,६४३.९६/−		
फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी श्री. पवन कुमार, मोबा.:१६६४२०५५५१	8	۲. ۲.	१६०००१६४६५६१ १६४००३६२९३३९	6,	₹.२४,९८,८५९.९६/- ₹.२,४५,७८४/-		